

Geizhals, der um eine Gabe angesprochen wird, ist freigebiger als ein edel handelnder Mann Spr. 3783. — 2) b) Sāh. D. 723 nach der neuen Ausg.; Beispiel Spr. 3933. — Vgl. श्रद्धाधिक, उपाधिक.

श्रद्धिकमास WEBER, ĜOT. 47. 65. 92. 93. 109.

श्रद्धिकरण 1) सर्वदेशान्तराभिनः: सर्वशास्त्रविशिष्यारदः। लोककः कथिते राज्ञः सर्वाधिकरणेषु वै॥ so v. a. für alle Angelegenheiten Spr. 3209. किमधिकरणाः: (adj. comp.) सत्तु च प्रुचः und worauf soll die Trauer bezogen werden? 2331. — 3) Daçak. in BENF. Chr. 180, 20.

श्रद्धिकरणचन्द्रिका (श्र० + च०) f. Titel einer Schrift HALL 184.

श्रद्धिकरणमाला (श्र० + मा०) f. desgl. Verz. d. Oxf. H. 291, b, No. 707.

श्रद्धिकरणलमाला (श्र० + ल०) f. desgl. ebend. 232, a, 14. HALL 183. 186.

श्रद्धिकष्ट (1. श्र० + कष्ट) n. grosses Elend, grosser Jammer BHĀG. P. 5, 12, 7.

श्रद्धिकाधिक (श्रद्धिक + श०) adj. immer mehr und mehr: ओवाङ्का Spr. 1088. RĀGA-TAR. 3, 264.

श्रद्धिकार् 1) Z. 5 lies श्रविग्रामो. — 4) किमिहास्ति यतेस्तवाधिकार्: was hast du hier zu schaffen? Verz. d. Oxf. H. 260, a, N., Z. 1. — Vgl. noch BURNOUF in Lot. de la b. I. 312. fg.

श्रद्धिकारपुरुष (श्र० + पुर०) m. ein Beamter RĀGB. 3, 63. श्रद्धिकारिपुरुष ed. Calc.

श्रद्धिकारिता (von श्रद्धिकारिन्) f. Oberaufsicht über (loc.): श्राकरेषु JĀGN. 3, 242.

श्रद्धिकारित (wie eben) n. dass.: गज्जाधि० RĀGA-TAR. 3, 470.

श्रद्धिकारिन् 1) a) श्रद्धिकारिपुरुष ein Beamter RĀGB. ed. Calc. 3, 63. प्रतीकाराधि० KATHĀS. 23, 57. गज्जाधि० RĀGA-TAR. 3, 470. Vgl. धर्माधि०. — b) c) (identisch) WEBER, RĀMAT. UP. 287. 329. Verz. d. Oxf. H. 87, a, 22. b, 11. 272, b, No. 644. 277, a, 2 v. u.

श्रद्धिकृत 2) RĀGB. 7, 26. — Vgl. auch u. 1. कर् mit श्रद्धि.

श्रद्धिकार्ति (श्रद्धिक + त०) f. ein Ueberfluss an Wörtern: किमधिकार्तिः (किं बङ्गना) wozu die vielen Worte? so v. a. um es kurz zu sagen KATHĀS. 17, 167.

श्रद्धिकार्देखित (श्रद्धिक + त०) wohl Bez. eines best. Gesangstückes RĀGA-TAR. 3, 365.

श्रद्धिक्षेप Hohn, Spott: श्रद्धिक्षेपामानादेः प्रयुक्तस्य परेण पत्। प्राणात्पये इयमहनं ततेऽः समुदाहृतम्॥ Sāh. D. 93. Daçak. 2, 12. मानक्षतिमधिक्षेपरिणाम व्याधितान्वक्तु० RĀGA-TAR. 3, 234. °वचन० Daçak. in BENF. Chr. 184, 16. स ते प्रज्ञाधिक्षेपः (स्पात्) das hiesse sich über deinen Verstand lustig machen 188, 3. साधिक्षेप० वचः MBH. 1, 8116.

श्रद्धिग s. डुरधिग.

श्रद्धिगत्तव्य zu erreichen, zu ergründen: ऋषोणां च नदीनां च कुलानां च महात्मनाम्। प्रभवो नाधिगत्तव्यः स्त्रीणां डुश्चरितस्य च॥ Spr. 3817. zu studiren M. 2, 165.

श्रद्धिगम 2) KUMĀRAS. 3, 59. RĀGB. 8, 17. 18, 49. RĀGA-TAR. 3, 45. विरक्ताधिगम das Erfahren, — Erleiden ČIČ. 9, 17. — Vgl. डुरधिगम.

श्रद्धिगम्य zu studiren MBH. 1, 3839.

श्रद्धिगत Z. 3 lies 9, 6, 39 st. 9, 8, 9.

श्रद्धिगोत्तर (von गृप् mit श्रद्धि) nom. ag. Hütter; s. धनाधि०.

श्रद्धिचड्म lies 14, 9, 16 st. 11, 11, 16.

श्रद्धिचर् (von चर् mit श्रद्धि) adj. überschüssig ČĀÑKU. Br. 19, 2.

श्रद्धिजानु (श्र० + जानु) adv. auf das Knie: ब्राह्मपुपथाय ČIČ. 9, 54.

श्रद्धिज्ञ, °धन्वन् KAU. 78. ČAT. BR. 9, 1, 1, 6. ČĀÑKU. ČA. 14, 22, 20. Z.

3 lies 4, 4, 7 st. 4, 7, 4.

श्रद्धिरडनेतर् s. u. राडनेतर्.

श्रद्धिदेव vgl. देवाधिदेव.

श्रद्धिदेवता, चन्द्रस्य KATHĀS. 7, 61. हेमपीठाधि० RĀGB. 4, 84. हास्यरामाधि० MALLIN. ZU KUMĀRAS. 7, 95.

श्रद्धिदेवन TS. 3, 4, 8, 2.

श्रद्धिदेव WEBER, RĀMAT. UP. 330. Das Verhältniss von श्रद्धिदेव (श्रद्धिदेवत), श्रद्धिभूत und श्रद्धात्म ist Folgendes: श्रद्धात्म ist die Seele —, der Agens einer Thätigkeit, श्रद्धिभूत das Gebiet oder Object des Agens, श्रद्धिदेव oder श्रद्धिदेवत die den Agens leitende Gottheit; so sind z. B. वाच् die Füsse und der penis das श्रद्धात्मन् in Bezug auf das वक्तव्य, गत्तव्य und आनन्दप्रतिव्य, welche das श्रद्धिभूत sind, Pr̄thvi, Vishnu und Praçāpati das श्रद्धिदेव, TATTVAS. 27.

श्रद्धिदेवत MBH. 13, 1054. मोमांसाहृदयाधिदेवतेन कुमारिलस्वामिना PRAB. 110, 8. Vgl. u. श्राधिदेव.

श्रद्धिनाथ Oberherr: रत्नोऽधि० = रावण PRAB. 78, 4. — Vgl. जनाधि०, प्राणाधि०.

श्रद्धिपति 1) mit gen. und loc. P. 2, 3, 39.

श्रद्धिपूरुष m. = श्रद्धिपुरुष = विराज् = मनुः स्वापंभुवः Verz. d. Oxf. H. 39, a, 7.

श्रद्धिपौरुष (1. श्र० + पौर०) n. die höchste Manneskraft MBH. 13, 1054.

श्रद्धिप्रवन (von प्रु मit श्रद्धि) n. das Hinüberspringen: पाद्याधि० Sāh. H. 40.

श्रद्धिफारिणत (1. श्र० + फा०) übergossen mit verdicktem Zuckerrohrsaft MBH. 13, 3277.

श्रद्धिवल (1. श्रद्धि + वल) n. 1) das Ueberbieten (Rede durch Rede) Daçak. 3, 16. PRATĀPAR. 23, b, 4. 39, a, 1. Sāh. D. 326. — 2) in der Dramatik das Anführen —, das hinter-das-Licht-Führen Jmdes durch Verkleidung Daçak. 1, 37. PRATĀPAR. 21, b, 9; vgl. श्रभिवल.

श्रद्धिवाधितर् (von 1. वाध् mit श्रद्धि) nom. ag. Belästiger, Quäler: सर्वदेवाधि० HARI. 6792, v. l. für श्रभिवाधितर्.

श्रद्धिवृभूपु (vom desid. von 1. भू mit श्रद्धि, adj. der die Oberhand bekommen will AÇV. ČA. 9, 3, 11.

श्रद्धिभूत MBH. 13, 1054. WEBER, RĀMAT. UP. 330. Vgl. u. श्राधेदेव.

श्रद्धिमन्त्र vgl. श्रिमन्त्र.

श्रद्धिमात्रकार्तिक (श्र० = श्रतिमात्र + का०) m. N. pr. eines Mahābrahman Lot. de la b. I. 103.

श्रद्धिमासक्र m. = श्रद्धिमास WEBER, ĜOT. 93. 96. 98. NAX. 2, 336.

श्रद्धिमुक्ति vgl. Lot. de la b. I. 337. fgg. 374. -चर्य respectueux, pieux, dévot Kow. Mong. Wört. 1136.

श्रद्धिमोक्ष m. Neigung VJUTP. 38.

1. श्रद्धिगः MBH. 13, 1055.

2. श्रद्धिगः, संभारः: MBH. 2, 1233.

श्रद्धिरथ 1) a) adj. auf dem Wagen stehend, zu Wagen seiend; m. Kämpfer zu Wagen (nicht gerade Wagenlenker) BUĀC. P. 3, 1, 40. R. 5, 82, 20. — b) MBH. 1, 2775 (रथि ed. Calc.). 3, 17153. fgg. N. pr. eines